

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाकरीता सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाकरिता प्राप्त केंद्र हिस्सा वितरीत करणेबाबत.
(लेखाशिर्ष २२१० एफ ७३८)

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-२०१७/प्र.क्र.०५/कार्यासन ६

मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२

दिनांक :- ३१ मार्च, २०१८.

वाचा -

- १) वि. वि, शासन परिपत्रक क्र. अर्थसं-२०१७/प्र.क्र.७५/अर्थ-३, दि. १८.०४.२०१७..
- २) वि. वि, शासन परिपत्रक क्र. अर्थसं-२०१७/प्र.क्र.९४/अर्थ-३, दि. ३०.०६.२०१७ व ०६.०२.२०१८
- ३) आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालय, भारत सरकारचे पत्र, दि.२९.१२.२०१७ व दि.३०/१२/२०१७.
- ४) सार्वजनिक आरोग्य विभाग, नस्ती क्र. एनएचएम-०३१८/प्र.क्र.१०३/आ.७.

शासन निर्णय:-

आदिवासी उपयोजनांतर्गत मागणी क्र.टी-५ मधील २२१०-वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य, ०६-सार्वजनिक आरोग्य, ७९६- जनजाती क्षेत्र उपयोजना, (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना राज्य योजनांतर्गत योजना, (०१) (०४) राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (केंद्र हिस्सा), २२१० F७३८, ३१- सहायक अनुदाने (वेतनेत्तर), या लेखाशिर्षाखाली सन २०१७-१८ या वर्षात, एकूण रू.२१५६४.७८ लाख इतकी तरतूद सुधारीत अंदाजात मंजूर आहे.

संदर्भाधीन क्र. ३ येथील केंद्र शासनाच्या पत्रान्वये या योजनेंतर्गत राष्ट्रीय कीटकजन्यरोग नियंत्रण कार्यक्रमाकरीता रु. ३१९२.०० लक्ष इतका निधी वितरीत केलेला आहे. सदर निधी राज्याच्या एकत्रित निधीमध्ये जमा झाला असल्याने संदर्भाधीन क्र. ४ येथील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रस्तावास अनुसरून मागणी क्र.टी-५ मधील २२१०-वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य, ०६-सार्वजनिक आरोग्य, ७९६- जनजाती क्षेत्र उपयोजना, (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना राज्य योजनांतर्गत योजना, (०१) (०४) राष्ट्रीय आरोग्य अभियान (केंद्र हिस्सा), २२१० F७३८, ३१- सहायक अनुदाने (वेतनेत्तर), या लेखाशिर्षाखाली रु. ३१९२.०० लाख (अक्षरी रुपये एकतीस कोटी ब्याणव लाख फक्त) इतका निधी या योजनेचे नियंत्रक अधिकारी प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग यांना खर्चासाठी अर्थसंकल्पिय वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

२. प्रकरणी नियंत्रण अधिकारी / विभागप्रमुख यांनी खर्चासंबंधीच्या सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आराखडयानुसार याच वर्षात सदर निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी. तसेच उपलब्ध करून दिलेल्या तरतूदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल, लेखाशिर्षनिहाय / उपलेखाशिर्षनिहाय साध्य झालेले भौतिक उद्दिष्टाबाबतची माहिती, निधी उपयोगिता प्रमाणपत्र, संबंधित क्षेत्रिय अधिकारी यांनी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक; संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास व सार्वजनिक आरोग्य विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत पाठवणेबाबत सूचना देण्यात यावी.

३. नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात, अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात तसेच आदिवासी घटक कार्यक्रम क्षेत्राबाहेरील योजनांवर केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी, जेणेकरून शासनाला आदिवासी क्षेत्रातील व उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर होणा-या खर्चावर संनियंत्रण ठेवता येईल.

४. आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून दिलेली तरतूद फक्त आदिवासी लाभार्थ्यांकरिता व आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत खर्च करण्यात यावी. तसेच आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेर केलेली तरतूद त्या क्षेत्रातील आदिवासी लाभार्थ्यांकरिताच खर्च करण्यात यावी.

५. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या वाचा क्र.१ व २ अन्वये विभागास प्रदान केलेल्या अधिकारान्वये तसेच अनौपचारिक संदर्भ क्र. १११/अर्थोपाय, दि. १४/०३/२०१८ अन्वये दिलेल्या मंजूरीस अधिन राहून निर्गमित करण्यात येत असून वरील शासन निर्णयातील अटीची पूर्तता होत असल्याची सार्वजनिक आरोग्य विभागाने खात्री करावी.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 201803311652521124 असा आहे. सदर आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(रविंद्र औटे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) अपर मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई
- २) आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
- ३) सर्व जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्य
- ४) संचालक, आरोग्य सेवा, मुंबई
- ५) ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ५ वा माळा, विधानभवन, मुंबई.
- ६) महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.
- ७) अधिदान व लेखधिकारी, मुंबई.
- ८) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.

- ९) वित्त विभाग (व्यय-१४/ अर्थ-१९), मंत्रालय, मुंबई-३२
- १०) सार्वजनिक आरोग्य विभाग (आरोग्य-७), मंत्रालय, मुंबई
- ११) अवर सचिव (का.क्र. ८), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
- १२) निवड नस्ती (का.६), आदिवासी विकास विभाग.